
Sharda Cropchem Limited







January 25, 2022

To, BSE Limited The Listing Department Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Mumbai - 400 001

Scrip Code No: 538666

Dear Sir/Madam,

Re: Newspaper Advertisement of Record Date.

The Company has fixed the record date as Thursday, February 03, 2022 for the purpose of ascertaining the eligibility of the shareholders for payment of Interim Dividend for the Financial Year 2021-22.

The same was published in the following newspapers on January 25, 2022:-

1) "The Economic Times", Mumbai Edition, in English Newspaper;

2) "Maharashtra Times", Mumbai Edition, in Marathi Newspaper.

Please find enclosed the newspaper advertisement for your record.

Thanking you,

Yours truly, For SHARDA CROPCHEM LIMITED

Fluchka

JETKIN GUDHKA COMPLIANCE OFFICER

Encl: as above



Extract of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter and Nine months ended 31st December 2021

193263

29618

22871

22837

18.00

1 The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock

Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results are available on the Stock Exchange

websites www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website

194805

31354

24572

24538

19.34

The Supreme Industries Limited CIN: L35920MH1942PLC003554

Read. Office : 612. Raheia Chambers, Nariman Point, Mumbai - 400021

Website : www.supreme.co.in | E-mail : investor@supreme.co.in Tel. 91 22 22851159; 62570025 | Fax: 91 22 22851657

 Quarter ended
 Nine months ended

 31.12.2021
 30.09.2021
 31.12.2020
 31.12.2021
 31.12.2020

(Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited)

184748

40092

31228

31165

24.58

522708

82284

64459

64358

50.74

428113

68374

52776

52588

41.55

CCI may Seek Less Info on Mergers

Market share disclosure forms likely to be simplified

Shrimi.Choudhary

New Delht: The Competition Commis-sion of India (CCI) is planning a revamp of the disclosure requirements when en-tities seek approval for merger deals to make the process less burdensome, peo-ple aware of deliberations told ET. At present, disclosures are made under Form-II if the market share of the post-merger entity exceeds 15%. The form has about the deal and post-merger market and the basinessenvironment. In the case of less significant deals. complicated, confusing, and not so us-

GSK. Generali Deals Cleared

Usin, userial competition Commission of In-dia (CCI) on Monday approved the proposed ac-quisition of consumer healthcare company ClassoSmithKine Asia PvrLn4(OSKAPL) by two other ClassoSmithKine asia PvrLn4(OSKAPL) by two other ClassoSmithKine group entities. It also approved Italian firm Generali Croup's proposal to risks its shareholding in Future Generali In-dia Life Insurance to TI's from the current 49%. - Our Surceut

Maritime Transport Firms Face Penalty

New Delhi: The Competition Commission of India (CCI) has found four maritime transport companies guilty of indulging in cartelisation and anti-competi-tive practices, and imposed total penalty of 753 crore on three of them.

on three of them. The companies are Nippon Yusen Kabushiki Kaisha (NYK Line), Kawasaki Kisen Kaisha (K-Line), Mitsul OSK Lines (MOL) and Nissan Mo-tor Car Carrier Company (NMCC).- Our Bureau

SC SHARDA CROPCHEM LIMITED Registered Dilos: 2nd Floor, Frink Business DativeStrau Josh Food, Ville Pools (Wardson, Munition Tex. No.: 1027 eFF 1 (Stoc), Fax No.: 1027 85743 all Dilos and Estimations, Con-Website, www.stanto NOTICE NOTICE Notice is hereby given that the Board of Directors of the Company considered and declared latents Dividerd for the Financial year 2027-22 at the state of Rs. 300 per share at their meeting held on Saharday, January 22, 2022. For this purpose, the Company has fixed the record date as Thursday, February on 2002 03, 2022 03, 2022. Shareholders holding shates as on the record date shall be entitled to the Interim Dividend. Shareholders are requested to intimate the Company/Depository Participants (DP). changes, if any, in their monitored reference at an advert rate. By order of the Board of Director For Sherda Cropchem Limite

rvece: stumbai Jetkin Gudhka Date: January 24, 2022 Company Security

CIN: L65999DL1985PLC022723

Apollo Pipes Limited

Regd. Office: 37, Hargobind Enclave, Vikas Marg, Delhi - 110092 Corp. Office: Plot No. A- 140, Sector 136, Nolda, U.P.- 201301

Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)

Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -

Total Comprehensive income for the period

Formi, or short form, is filed that, and queries are lesser and generic. CII is looking if this threshold that, and the segment. data on research ind development, and quadritation to the segment, and quadritation to the segment. data on research ind development, and quadritation to the segment. data on research ind development, and quadritation to the segment. data on research ind method the segment is and on the segment. data on research ind method the segment is and on the segment. data on research ind method the segment is and on the segment. data on research ind method the segment is and the indevelopment, and quadritation to the segment. data on research ind method the segment is and the indevelopment, and quadritation the indevelopment is and the segment is and and locussed. The methication companies are reliable form that is its intervelopment is and the indevelopment is and the indevel

Supreme

(Regulation 47(1)(b) of the SEBI (LODR) Regulations, 2015)

Particulars

Earning per Share - Basic & Diluted (Rs.)

Total Income

Notes:

Net Profit before tax

Net Profit after tax

Total Comprehensive income

www.supreme.co.in.

Place: Mumbai

Dated: 24th January, 202

S MARUTI SUZUKI



Further to our notice initiating advate Board Meeting scheduled on January 28, 2022 (or approval of Un- Audited Financia) Results (Standatione & Consolidated) of the Congrany for the quarter and nine months ended December 31, 2021, please be informed that, in the said Board Meeting, the Board of Directors shall also consider proposal for payment of Interim Divident, if any, for the Financia Verai 2021 - 2022, annoon O Interim Divident, if un Stourties of Sture Dart Express Limited, the Trading Window continues to Permain Coded from January 01, 2022 to January 30, 2022.

2022.
 he said notice may be accessed on the Company's website a ww.bluedart.com and also on the stock exchanges websites a ww.bseindia.com and www.nseindia.com.

for Blue Dart Express Limited Sd/-

Place: Mumbai Date: January 24, 2022



Sd/ Tushar Gunderia Head (Legal & Compliance) & Company Secretary

APL APOLLO

PIPING SYSTEMS

Made for life

3416.54

3427.58

3932.82

8.69

2 Key Standalone Financial Information : (₹ In lakhs us Year ended Quarter ended Nine months ended 31.12.2021 30.09.2021 31.12.2020 31.12.2021 31.12.2020 Particulars 31.03.2021 (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Audited) Total Income 195963 196879 185414 527482 429209 638546 Net Profit before tax 29340 35498 73588 107791 27441 61919 Net Profit after tax 20659 22593 26634 55763 46321 80138 Total Comprehensive income 20625 22559 26571 55662 46133 80008 Earning per Share - Basic & Diluted (Rs.) 20.97 43.90 36.47 63.09 16.26 17.79

3 The above financial results have been reviewed by the Audit Committee before being approved by the Board of Directors at their meetings held on 24th January, 2022.

For The Supreme Industries Ltd.,

NEXA

(₹ In lakhs

vious Year ended 31.03.2021

(Audited)

637396

121222

97814

97659

77.00

	Sd/
	B L Taparia
	Chairman
2.	(DIN No. 00112438)

DRIVEN TO ACHIEVE. 3 CREATE. INSPIR LAKH+ laz BE IN A GOOD SPACE NEXA Safety Shield



VISIT YOUR NEAREST NEXA DEALERSHIP TO GET EXCITING OFFERS.

WEST MUMBLE WIZE VELT FARLE WEST (NY CAR PONE PVT. LTD. PH-5028146499, 859732205), SOUTH MUMBLE NOZA LOWRE PAREL (SAI SERVICE PVT. LTD. PH-502014474) EXST MUMBLE NEDBANDEVIC (SSI AUTODORIS PVT. LTD. PH-502014474), INORTH MUMBLE NEDBANDEVIC (SSI AUTODORIS PVT. LTD. PH-502014476), INORTH MUMBLE NEDA AUROPULIS X MORAGE (SMINIAN AUTOZONE PH-803014999), INORA VILLA VILLA SEA AUROPULIS X MORAGE (SMINIAN AUTOZONE PH-803014999), INORA VILLA VILLA SEA AUROPULIS X MORAGE (SMINIAN AUTOZONE PH-803014999), INORA VILLA VILLA SEA AUROPULIS X MORAGE (SMINIAN AUTOZONE PH-803014999), INORA VILLA VILLA SEA AUROPULIS X MORAGE (SMINIAN AUTOZONE PH-803014999), INORA VILLA VILLA SEA AUROPULIS X MORAGE (SMINIAN AUTOZONE PH-803014999), INORA VILLA VILLA SEA AUROPULIS X MORAGE (SMINIAN AUTOZONE PH-80301499), INORA VILLA VILLA SEA AUROPULIS X MORAGE (SMINIAN AUTOZONE PH-80301499), INORA VILLA VILLA SEA AUROPULIS X MORAGE (SMINIAN AUTOZONE PH-80301499), INORA VILLA VILLA SEA AUROPULIS X MORAGE (SMINIAN AUTOZONE PH-80301499), INORA VILLA VILLA SEA AUROPULIS X MORAGE (SMINIAN AUTOZONE PH-80301499), INORA VILLA VILLA SEA AUROPULIS X MORAGE (SMINIAN AUTOZONE PH-80301499), INORA VILLA VILLA SEA AUROPULIS X MORAGE (SMINIAN AUTOZONE PH-8030149), INORA VILLA VILLA SEA AUROPULIS X MORAGE (SMINIAN AUTOZONE PH-711, TO, PH-80302010), INORA VILLA VILLA SEA AUROPULIS X MORAGE (SMINIAN AUTOZONE PH-711, TO, PH-80302010), INORA VILLA SEA AUROPULIS X MORAGE (SMINIAN AUROPULIS PH-711, TO, PH-80302010), INORA VILLA SEA AUROPULIS X MORAGE (SMINIAN AUTOZONE PH-71100120), INORA VILLA SEA AUROPULIS X MORAGE (SMINIAN AUTOZONE PH-711, TO, PH-8230100102),







Date: 24" January, 2022 Place: Noida

1 Junio

Equity Share Capital

Basic:

Diluted

Notes:

Other Equity (Reserves)

CPVC | uPVC | AGRI | SWR | BATH FITTINGS | ADHESIVES | WATER TANKS APOLLO PIPES LIMITED TOLL FREE NO. 1800-121-3737

Email: compliance@apollopipes.com , Website: www.apollopipes.com Extract of Statement of Unaudited Financial Results

for Quarter and Nine months ended December 31, 2021

(Fignure 7 in Lakhs except E			
	Quarter ended		Nine Months Ended
Particulars	31-Dec-21	31-Dec-20 Un-Audited	31-Dec-21 Un-Audited
1	Un-Audited		
Total Income from Operations	19084.59	12805.99	53662.11
Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1538.90	2229.20	4664.93
Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or	1538.90	2229.20	4664.93

1136.01

1139.69

3932.82

2.89

2.89

1633.39

1631.53

1310.94

4.15

4.15

मटास्पोर्ट

मुंबई । मंगळवार, २५ जानेवारी २०२२ । mumbai.mtonline.in

थोडक्यात

विदीत गुजरातीचे ^ω आव्हान कायम

🗄 विक ॲन झी (नेदरलैंड्स) ः विदीत गुजरातीने टाटा स्टील 🗄मास्टसं वुद्धिवळ स्पर्धेत निल्स विजयामुळे विदीतच्या विजेतेपदाच्या Ξआशा कायम आहेत. विदीत आणि • उअनिश गिरी प्रत्येकी पाच गुणांसह -≘संयुक्त दुसऱ्या क्रमांकावर आहेत. 📜 🕂 मॅग्नेस कॉर्लसन आणि शाखरियार मेमेदिरॉव (प्रत्येकी ५.५.) अव्वल ∞—ःस्रोव्यामुळे निल्सकडून ३४ व्या ______चालीस चुक झाली. त्याचा फायदा o_________विदीतने घेतला.

-भारतीय संघाला दंड

🗧 着 केपटाउन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या _____वनडे क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या ेसामन्यात घटकांची गती न राखल्याने 🔺 =भारतीय संघाला दंड करण्यात आला ==भारताच्या सामना मानधनातील ४० ≓ट्क्के रक्कम या दंडापोटी कापून ≣घेण्यात येणार आहे. भारताला ऱ्या लढतीत चार धावांनी पराभव 🐱 इपत्करावा लागला. त्याचवरोवर

विंडीजचा पराभव

🖬 हेंब्रिजटाउन : वेस्ट इंडिजला .≟इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी २० उक्रिकेट सामन्यात एका धावेने पराभव ि 🖓 पत्करावा लागला. इंग्लंडच्या ८ बाद 🗄१७१ धावांसमोर विंडीजची ८ वाद 式 🗄 ९८ अशी स्थिती होती. रामारिओ 🗄 व एक चौकारासह नावाद ४४) 🚥 🔤 आणि अकील हुसेनने (१६ चेंडूंत 🗄चार षटकार व तीन चौकारांसह 📩 🗄 नावाद ४४) प्रयत्नांची शर्थ केली, _सामन्यांच्या मालिकेत १-१ अशो 🖰 🖃 बरोबरी साधली.

संधीची हमी मिळेल, कामगिरी दाखवा द्रविड यांनी टोचले खेळाडूंचे कान

MPL

वृत्तसंस्था, केपटाउन

'तुम्हाला संघात स्थान आणि संधी मिळण्याची हमी मिळेल, पण आम्हालाही खेळाडूंकडून कामगिरीची अपेक्षा आहे. त्याची पूर्तता व्हावी', असे वक्तव्य करत भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक राहल द्रविड यांनी कामगिरी न करणाऱ्या खेळाडुंचे कान टोचले. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील कसोटीत १-२ तर वनडेत ०-३ असा पराभव झाल्यानंतर संघाच्या कामगिरीचे विश्लेषण करताना द्रविड यांनी या मुद्याकडे लक्षवेधले.

खेळाडूंचे थेट नाव घेऊन टीका करणे हा द्रविड यांचा स्वभाव नाही. पण भारतीय संघाच्या मधल्या फळीतील काही फलंदाज अनेक संधी दिल्यानंतरही कामगिरी करण्यात अपयशी ठरत आहेत. द्रविड आपल्या वक्तव्यातून अप्रत्यक्षपणे श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांच्याकडे लक्ष वेधत आहेत. द. आफ्रिकेतील तिसरी वनडे गमावल्यानंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेत द्रविड यांनी प्रशिक्षक म्हणून आपले मुद्दे मांडले. 'खेळाडूंना आपल्या संघातील स्थानावावत सुरक्षित वाटावे यासाठी आम्ही या खेळाडूंना सातत्याने संधी दिल्या आहेत. मात्र संधी आणि जागेची हमी मिळणाऱ्या खेळाडूंनी कामगिरीही केली पाहिजे. मोठ्या स्तरावर खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूकडून मोक्याच्या क्षणी सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा असतेच. आम्हाला संघात स्थैयं हवे आहे', असे द्रविड यांनी सांगितले. चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या

क्रमाकावर फलदाजसि यणाऱ्या करतात. अयस तोनही लढतीमध्ये खप लवकर वाद झाला, तो चांगली फलदाजास संघाला आपल्याकडून कशी कामगिरी अपेक्षित आहे. याचे कामगिरी करू शकतो हे आम्हाला भान असायला हवे, असेही द्रविड नम्द 🛛 ठाऊक आहे. त्यामुळे आम्ही कायमच



प्रशिक्षकाचे महे

वनडे संघात समतोल नाही!

आपल्या संवादात द्रविड यांनी मान्य केले की, भारताच्या वनडे संघात समतोल नसुन हार्दिक पंड्या आणि रवींद्र जाडेजा यांच्यासारख्या अष्टपैलुंची पोकळी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणवली. पराभवानंतर द्रविड यांच्यावर प्रश्नांचा भडीमार होणे सहाजिकच होते. गोलंदाजी व फलंदाजी करताना डावाच्या मधल्या षटकांदरम्यान भारतीय संघाची कामगिरी साजेशी होत नसून कर्णधार केएल राहुल आणि वेंकटेश अय्यर हे दोघांनाही आपल्या भूमिका पार पाडता आल्या नाहीत. 'समतोल साधता आला तर संघाची लय टिकून राहते. सहाव्या, सातव्या आणि आठव्या क्रमांकावरील अष्टपैलू खेळाडू संघात समतोल साधतात. आम्हाला निवडीसाठी असे खेळाडूच उपलब्ध नव्हते', असे सांगत दविड यांनी हार्दिक पंड्याच्या गैरहजेरीकडे लक्ष वेधले. दुखापतीमुळे पंड्या सध्या संघावाहेर आहे. 'हार्दिक परतला की. परिस्थिती वदलेल. कर्णधार राहुलने उपलब्ध पर्यायांसह सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला. मला असे वाटते की त्याने खूप चांगले काम केले आहे. त्याने आता कुठे सुरुवात केली. तो काळानुरुप कर्णधार म्हणून परिपक्व होईल. आपल्या सहकाऱ्यांकडून सर्वोत्तम कामगिरीही करून घेईल', द्रविड खेळाडुंच्या चुकांवर वोट ठेवताना त्यांची पाठराखणही करतात.

बुद्धिबळाच्या चालीमुळे टेनिसमध्ये विजय!

वृत्तसंस्था, मेलवनं

टेनिस खेळात वद्धीच्या वळावर चाली रचतही विजय मिळवता येतो हे सोमवारी ग्रीसचा टेनिसपट स्टेफानोस सितसिपासने दाखवन दिले. ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या चौथ्या फेरीत त्याने टेलर फ्रित्झची झंज ४-६. ६-४, ४-६, ६-३, ६-४ अशी मोडन काढत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. हा विजय वुद्धिवळाच्या चालींवरुन प्रेरणा घेत मिळवल्याचे सितसिपासने लढतीनंतर सांगितले.

'मी प्रत्येक फटका एकाग्रतेने

सितसिपासची विजयानंतर कबुली

कशी प्रतिक्रिया देईल याचा मी सतत विचार करून खेळलो. मी जेव्हा केव्हा फावल्यावेळात बुद्धिवळ खेळतो तेव्हा असाच विचार करत असतो. मला वाटते की, असा दुष्टिकोन म्हणजे क्रीडाक्षेत्राचे खरे सौंदर्यच आहे. खेळ तुम्हाला परिपक्व करतो', असे २३ वर्षांचा सितसिपास म्हणाला. ही लढत संपतासंपता ऑस्टेलियात मध्यरात्रही उलटन गेली होती.

चौथ्या फेरीचे निकाल : पुरुष-

यश ६३व्या प्रयत्नांत

प्रतिक्रियेसाठी mtantare@gmail.com। महाराष्ट्र टाइम्स

22-

5

20

-64

\$

46

45

4

-4

-4

4

8

-8

3

S'

-2

S

-0

2

-07

actors

-8 अखेर आपल्या सतराव्या प्रयत्नांत ॲलिझ कॉर्नेटला ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारण्यात यश लाभले. तसेच तब्बल ६२वेळा पदरी अपयश आल्यानंतर ६३व्या प्रयत्नात कॉर्नेटने प्रथमच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या 3-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्यात यश मिळवले आहे. तिने चौथ्या फेरीत दोन ग्रँडस्लॅम जेतेपदे पटकावणाऱ्या सिमोना हालेपची झुंज ६-४, ३-६, ६-४ 36 अशी परतवून लावली. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच तिने आपला ३२वा वाढदिवस साजरा केला. आपण उपांत्यपूर्व प्रवेश निश्चित केला आहे. यावर तिचा विश्वासच वसत नव्हता. स्पर्धेच्या हार्ड कोर्टवर विजयी फटका मारल्यावर 🔤 🔗 ती काही वेळ गुडघ्यांवर बसुनच राहिली. 'कारकिर्दीत पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करता आला. कोणत्याही गोष्टीसाठी कधीच -8 उशीर होत नाही, यावर आता विश्वास वसला आहे. माझी स्वप्नपूर्ती झाली. हा प्रवास असाच सुरू राहील', असे कॉर्नेट म्हणाली.



वासिलोनाचा विजय =फटवॉलमधील विजयाचा दुष्काळ

🎗 - संपवला. फ्रॅंकी डी जॉगच्या (८७ 🗄 मि.) गोलच्या जोरावर वार्सिलोनाने 🗄 ॲलाव्हेस संघावर १-०ने मात केली. ω =तीन लढतींत वासिंलोनाला विजय इमिळवता आला नव्हता. यामुळे त्यांना 🎗 🚊 कोपा डेल रे आणि स्पॅनिश सुपर वेकपमधनही वाहेर पडावे लागले होते. या विजयाने बार्सिलोना ३५ गुणांसह 🖸 🗄 पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. 🗄 वासिलोनाने २१ पैकी नऊ सामनेच 💫 जिंकले आहेत.

ट्युनिशियाची आगेकूच 🔾 🔄 गरौआ (कॅमेरून) : ट्युनिशियाने -अफ्रिकन कप फुटबॉल स्पर्धत 🗄 नायजेरियावर १-०ने मात करून डिपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश केला. <u>े</u>ट्युनिशियाकडून युसेफ म्साक्नो 🎖 🗄 (४७ मि.) याने सामन्यातील =निर्णायक गोल केला. नायजेरियाने =गटातील सर्व लढती जिंकल्या होत्या. 🕉 🗄 त्यामुळे त्यांचे पारडे जड मानले जात

🌥 🔤 वॉकर यांची नियुक्ती

न्वी दिल्ली : जागतिक स्पर्धेत 💫 ट्वोन पदके जिंकलेले ख्रिस वॉकर 🗄यांची भारतीय स्क्वॉश संघाच्या हेया वर्षी होणाऱ्या राष्ट्रकुल आणि इएशियाड स्पर्धेसाठी त्यांची निवड 🌋 इंझाली आहे. मार्च २०१८ पासून –ेभारताकडे परदेशी प्रशिक्षक 🗄 नव्हता. राष्ट्रकुल स्पर्धा २८ जुलै ते 8 2 ऑगस्टदरम्यान वर्मिगहॅमला होत "Eअसून, आशियाई स्पर्धा हॉंगझोयुमध्ये 🞖 (चीन) १० ते २५ सप्टेंबरदरम्यान _होणार आहे.

त्याला पाठिबा देऊ. मात्र संघात प्रत्येक स्थानासाठी स्पर्धा असते. अशावेळी गोष्टी कठीण होऊन वसतात', द्रविड नमुद करतात.

परतवला. यावळा काटकोटन, त्रिकोणासारख्या भूमितीय रचनाही (टेनिस कोर्टच्या) लक्षात घेतल्या. माझ्या फटक्यावर प्रतिस्पर्धी फ्रित्झ

सिनर वि. वि. मिनॉर ७-६ (७-३) ६-३, ६-४. मेदवेदेव वि. वि. क्रेसी 5-2, 9-5 (9-8), 5-9 (8-9), ७-५. आलियासिम वि. वि. चिलिच

२-६, ७-६ (९-७), ६-२, ७-६ वि. क्रिस्टी ५-७, ६-३, ६-३, कानेपी (७-४). महिला- कॉलिन्स वि. वि. वि. वि. सवालेन्का ५-७, ६-२, ७-६ 🗄 👸 मार्टेन्स ४-६, ६-४, ६-४. स्वियातेक (१०-७).

कोण होणार

गोलरक्षक?

याओंदे (कॅमेरून) : कोमॉरॉस= संघाने आफ्रिकन कप फुटबॉल स्पर्धेच्या 🔤 🕅

वाद फेरी गाठण्याचा पराक्रम केला, पण 🗄

SC

SWARDA CROPCHEM LIM ED

CIN: L51909MH2004PLC145007

Registered Office: 2nd Floor, Prime Business Part thial Joshi Road, Vile Parle (West), Mumbai - 40

Tel. No.: 022 6578 2800; Fax No.: 022 6578 2828;

NOTICE

Notice is hereby given that the Board

Directors of the Company considered an

declared Interim Dividend for the Financia

Year 2021-22 at the rate of Rs. 3.00 pe

share at their meeting held on Saturday

January 22, 2022.

nall ID: co.sec@shardainti.com Website: www.shardaoroo

भारताची सलामीची लढतही 'रद्द'

म. टा. विशेष क्रीडा प्रतिनिधी, मुंबई

वारा खेळाडूंना करोनाची लागण झाल्यामुळे भारतीय महिला फुटबॉल संघास आशियाई स्पर्धेतून वाहेर जावे लागले. आता भारताच्या स्पर्धतील सर्व सामन्यांचे काढून टाकण्याचे ठरवण्यात आले आहे. त्यामुळे स्पर्धेच्या सलामीच्या दिवशी झालेला भारत - इराण लढतीचा निकालही स्पर्धेतून वगळण्यात आला आहे. ही लढत गोलशून्य वरोवरीत सुटली होती.

डराणविरुद्धच्या लढतीचा निकाल वगळला

भारत या स्पर्धेचा यजमान आहे; पण आता स्पर्धेच्या गटवारोत आणि निकालात भारताचा कोणताही उल्लेख नसेल, मूळ कार्यक्रमानुसार भारताचा समावेश 'अ' गटात होता. मात्र, आता हा गट तीनच संघाचा असेल. एकंदरोत भारताने या स्पर्धतून माधार घेतले असल्याचे दिसेल. तैवान आणि भारत योच्यातील लढत रद्द झाल्यानंतर भारताने स्पर्धच्या नियमानुसार या स्पर्धतून माधार घेतली आहे. त्यामुळे स्पर्धेच्या नियमावलीनुसार भारताचे सर्व निकाल रह करण्यात आले आहेत. 'अ' गटातील क्रमवारी ठरवताना भारत इराण सामन्याचा निकाल लक्षात घेण्यात येणार नाही, असे आशियाई फुटवॉल



ऑस्ट्रेलियाची सॅम केर आशियाई महिला फुटबॉल स्पर्धेत फिलिपन्सविरुद्धच्या सामन्यात आक्रमण करताना. मुंबईतील फुटबॉल एरिनावरील ही लढत ऑस्ट्रेलियाने ४-० अशी जिंकली.

महासंघाने कळवले आहे

असे स्पष्ट केले आहे.

मानांकन क्रमवारी निश्चित होईल, असे

ओडिशा वॅडमिंटन संघटनेचे सचिव

दीड महिन्यांतील पाचवी स्पर्धा

सईद मोदी स्पर्धेतील उपविजेती

मालविका बनसोड दीड महिन्यातील

निलिन कुमार यांनी सांगितले.

वर्ल्ड कपचे स्वप्न भंग

गटातील अंतिम क्रमवारी ठरवताना भारतीय महिला संघातील फुटवॉलपट्ट कोणतेही प्रश्न निर्माण होऊ नयेत, खूपच गरीब घरातील आहेत. आशियाई यासाठी भारत खेळलेली लढत पूर्ण रद्द स्पर्धेत अव्वल पाच संघात आलो को करण्यात आली आहे, असे सांगणाऱ्या वर्ल्ड कपची पात्रता साध्य होईल आणि त्यामुळे सर्व परिस्थिती वदलेल, असे आशियाई महासंघाने भारताविना 'अ' गटाची क्रमवारीही प्रसिद्ध केली आहे. स्वप्न त्यांनी दीड वर्षे पाहिले होते; पण त्याचवरोवर 'व' आणि 'क' गटातील हे स्वप्न भंग होत असताना पाहण्याची तिसऱ्या क्रमांकावरील संघाचे गुण वेळ या खेळाडूंवर आली आहे. वर्ल्ड ठरवताना त्यांची चौथ्या क्रमांकावरोल कप साध्य झाले नाही तरी किमान कामगिरी लक्षात घेण्यात येणार नाही. आशियाई स्पर्धेची वाद फेरीत प्रवेश करणार हा संघास विश्वास होता. ही

स्पर्धा घेण्याची घाई कशाला भारत स्पर्धेवाहेर गेल्यामुळे काही पदाधिकारी स्पर्धा लांबवली असती तर ही वेळ आली नसती असेही सांगत आहेत. मात्र, कोणीही खेळाडूंना दोष द्यायला नाही. या खेळाडू गरीव आहेत. त्या सूचनांचे पूर्णपण करीत होत्या. त्यानंतरही क

वाधा कशो झाली हा प्रश्न आह. १९ जानेवारीस झालेल्या पहिल्या चाचणीत दोधोंना लागण झाल्याचे लक्षात आले, तर शुक्रवारी झालेल्या चाचणीत १२ जणी वाधित आढळल्या.

कामगिरी ऐतिहासिकच होती; पण आता या स्पर्धेत या खेळाडू खेळल्याचोही नोंद नसेल. 'आम्ही कमालीच्या निराश आहोत. एका वर्षापासून आमच्यासाठी आशिया स्पर्धा सर्व काही होते. वर्ल्ड कप पात्रतेसाठी सर्व काही पणास लावण्याचे स्वप्न आम्ही वघत होतो: पण आता सर्व संपले आहे,' असे भारताची गोलरक्षक आदिती चौहानने सांगितले. फुटबॉलद्वारे खेळाडूंनी जीवनात स्थिरावण्याचे स्वप्न पाहिले त्यासाठी कुटुंबियांचा विरोधही दुलेक्षित केला. स्वतंत्र रुममध्ये असलेल्या या खेळाडुंना प्रत्येक क्षण तासाएवढा वाटत आहे. त्यांना आपल्यापैकी कोण बाधित झाले याचीही कल्पना नाही.

महिला क्रिकेटपटू वृत्तसंस्था, दुवई भारताची स्मती मानधना हो आयसीसीची २०२१ या वर्षांची सर्वात्कृष्ट महिला क्रिकेटपटू ठरली. तिने

स्मृती सर्वात्कृष्ट



RO:MUM/06439/21 RO.DT:24.01.2022,W:4.00,H:9.00 🗾 खळाडूचा पुरस्कार

मागे टाकले. स्मृतीने २०१८मध्यही हा पुरस्कार मिळवला होता. त्या वेळी तिला वन-डेतील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूसाठीही नामांकन मिळाले होते. सर्वोत्तम खेळाडूचा मान यापूर्वी भारतीय

खेळाडूत केवळ झुलन गोस्वामीला मिळाला होता. वेगवान गोलंदाज झुलन २००७मधील आयसीसीची सर्वात्कृष्ट महिला क्रिकेटपट ठरली आहे. स्मृतीला

आयसीसीच्या सर्वोत्कृष्ट महिला टी-२० क्रिकेटपट्साठीही नामांकन मिळाले होते. मात्र, हा पुरस्कार तिला मिळाला नाही. स्मृतीला आयसीसीच्या वर्षातील सर्वोत्तम टी-२० संघातही स्थान मिळाले आहे.

गेल्या वर्षी मायदेशात झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत भारताने आठपैकी दोनच लढती जिंकल्या होत्या. या दोन्ही विजयात स्मृतीने चमकदार कामगिरी केली होती. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये

मिळाल्यामुळे मला कामगिरी ऊंचावण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे. वर्ल्ड कप महिला क्रिकेट स्पर्धत भारतास विजेतेपद मिळवून देण्यासाठीच मी संघासह प्रयत्न करीत आहे. त्यावरच सथ्या माझे लक्ष केंद्रीत आहे.

- स्मृती मानधना झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत तिने शतक ठोकले होते. तिने तीन मालिकांतील २२ आंतरराष्ट्रीय सामन्यांत ८५५ धावा केल्या. स्मृतीने चार कसोटींत ३२५ धावा केल्या असून, ६२ वन-डे सामन्यांत ४१.७०च्या सरासरीने २३७७ धावा केल्या आहेत. यात चार शतके आणि १९ अर्थशतकांचा समावेश आहे. तिने ८४ टी-२० सामन्यांत १९७१ धावा केल्या आहेत.

For this purpose, the Company has fixed th record date as Thursday, Februar 03,2022. Shareholders holding shares as on ecord date shall be entitled to the Inte widend. Shareholders are requested timate the Company/Deposit Participants (DP), changes, if any, in registered address at an early date. By order of the Board of For Sharda Cropcher Limited यात १४ अर्धशतकांचा समावेश आहे. tkin Gudhka Date: January 24, 20 **Company Secretar** प्रादेशिक संचालक, पश्चिम विभाग, महाराष्ट्र यांच्या समक्ष कंपनी कायदा, २०१३, कंपनी कायदा, २०१३ चे कलम १३(४) अणि कंपनी (इन्कॉर्जेरेशन) नियम, २०१४ च्या नियम ३० (६) (अ) च्या प्रकरणात एमटेक टेलिकॉम प्रायव्हेट लिमिटेड च्या प्रकरणमध्ये त्याचे नोंदमीकृत कार्यालय एव. क. ४६८, गळा क.-०१, 111 मजला श्री कृष्ण कमर्शियल हॉम्प्लेक्स, मामकोली भिवंडी तामे महा, ४२९३०२ येथे असलेले बद्धारे सर्वसामन्यांना सूचना देण्यात येव आहे की उपरोक्त नामक यधिकाकर्ता कंपनी कंपनी कायदा, २०१३ च्या कलग १३ अंतर्गत केंद्र सरकारकडे अर्ज करण्याचा प्रस्ताव ठेवते आणि कंपनीच्या

नोंदणीकृत कार्यालयात सोमवार, ०३ जानेवारी, २०२२ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण समेत परित झालेल्पा विशेष ठरावाच्या अटीनुसार कंपनीच्या मेमोरॅंडम ऑफ असोसिएशनमध्ये फेरबदलावी पुष्टी प्राप्त करत कंपनीला आपले नोंदगीकृत कार्यालय महाराष्ट्र राज्यातील एच. क्र. ४६८, नाळा क.-०१, मजला-III श्री कृष्ण कमर्शियल कॉम्प्लेक्स, मानकोली भिवंठी ठापे महा. ४२९३०२ येथून उत्तर प्रदेश राज्यातील १२३/७८२, फजल गंज, कानपुर-२०८०१२ येथे बदलण्यास सक्षम करते. कंपनीच्या नोंदमीकृत कार्यालयाच्या प्रस्तावातील बदलामुळे ज्या व्यक्तीच्या हितावर परिणम होग्याची शवयता आहे दी व्यवती त्यांच्या/तिच्या स्वारस्याचे स्वरूप आणि प्रतिज्ञापत्राद्वारे समर्थित मोंदर्गाकृत पोस्टइरि प्रादेशिक संचालक, पश्चिम क्षेत्र, एक्टरेस्ट, ५वा मजला, १०० मरीन ड्राइव्ह, मुंबई ४००००२, यांग ही नोटीस प्रसिद्ध झाल्यपासून चौद्य दिवसांच्या आत याधिकाकर्त्या कंपनीला त्यांच्या नोंदणीकृत कार्यालय एच. क्व. ४६८, गळा क्रॅ.-०१, मजला-Ⅲ श्री कृष्ण कमर्शियल कॉम्प्लेक्स मागकोली भिवंडी, दागे महा. ४२९३०२ वेश्रील नोंदगीकृत कार्यालयात सूचनेवी एक प्रत त्यांच्या/ विच्या स्वारस्याचे स्वरूप आणि विरोधाचे कारण लागून प्रविज्ञापत्राद्वारे समर्थित त्याच्या/तिच्या हरकरी 🚍 नोंदणीकृत पोस्टझरे वितरित करू शकतात किया पाठवू शकतात.

एनटेक टेलिकॉन प्रायकेट लिमिटेड करिता

31

32

33

नेहा पोद्यर अनरवाल

संघालव

खेळाडूंच्या माघारीने डोकेदुखी

ेम. टा. विशेष क्रीडा प्रतिनिधी, मुंबई

ओडिशा ओपन सुपर 200 _वॅडमिंटन स्पर्धा संयोजक खेळाडूंच्या -माधारीच्या सर्व्हिसने वेजार आहेत. ैकटकमधील ही स्पर्धा काही तासांवर 🛨 =असताना मानांकन क्रमवारी आणि इस्ररू होणार आहे.

ेजपानविरुद्धच्या सामन्यात भारताची नेहा आक्रमम करताना.

3

0 cm

शेट्टी - सात्त्विकसाइंराज, लक्ष्य सेनने इंडिया ओपन जिंकल्यानंतर ब्रेक घेण्याचे ठरवले. यामुळे भारतातील स्टार खेळाडू या स्पर्धेत नसणार याची तयारी ओडिशा ओपन संयोजकांनी केली होती. मात्र, आता साईना नेहवालही खेळणार नाही.

दोन वर्षापूर्वीच्या घटनेची कवुली दिली, पाचवी स्पर्धा खेळणार आहे. डिसेंवर ≟स्पर्धा कार्यक्रम तयार होत नसल्याची करोनामळे आमच्यासमोरील फिक्सिंग करण्यास सांगितले. हे न केल्यास झिम्बाब्वेच्या ब्रेंडन 🗄खंत त्यांना आहे. ही स्पर्धा आजपासून पण त्याचवेळी या व्यावसायिकाचे नाव प्रश्न रोजच वाढत आहेत. अनेक महिन्यात मालविका हैदरावाद आणि व्हिडिओ प्रसारीत करण्याची धमकी दिली, सांगणे टाळले आहे. खेळाडुंना माधार घ्यावी लागत चेन्नई स्पर्धा खेळली होती. यानंतर असे टेलरने म्हंटले आहे. टेलरचा दावा पी. वही. सिंधुने इंडिया ओपन भारतातील एका च्यावसायिकाने २०१९ स्पॉट फिक्सिंगसाठी व्लॅकमेल करण्यात आहे. त्यामुळे नेमक्या कोणी माघार एका आठवड्यात ती दिल्लीतील इंडिया 🕹 आणि सइंद मोदी या ओपन, लखनौमधील सइंद मोदी स्पर्धा घेतली हे सांगणेही आता अवघड च्या ऑक्टोवरमध्ये भारतात निमंत्रित केले. झिम्बाब्वे मंडळाकडून सहा महिने मानधन आले, त्यावेळी रुममध्ये सहा जण होते. दोन झाले आहे. व्यवस्थापक तसेच खेळल्यानंतर आता कटकमधील त्यांनी झिम्वाब्वेतील टी २० स्पर्धवावत न मिळाल्याने मी बैठकीस येण्याचे ठरवले. भारतातून सुरक्षितपणे वाहेर पडण्यासाठी _स्पधाच खळण्याच 🗄 ठरवले होते. चिराग सामनाधिकाऱ्यांची बैठक आत्ता ओडिशा ओपन स्पर्धा खेळणार आहे. चर्चा करण्यावावत निमंत्रित केले होते. माझ्या भारतातील या दौऱ्याच्या शेवटच्या मी ऑफर स्वीकारली, असे तो म्हणाला. विनोक: १३/०१/२०२२ महिला हॉकी संघाचा जपानविरुद्ध पराभव करण्यात अपयश आले. दुसऱ्या वृत्तसंस्था, मस्कत सत्रात भारतीय आक्रमणे जास्त योजनावद्ध आणि तिखट होती. भारतीय महिला हॉकी संघास केले. पण पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यात अपयश आले. पेनल्टी आशियाई क्रीडा विजेत्या जपानची आक्रमणे रोखताना \$ जपानविरुद्ध पराभव स्वीकारावा प्रतिआक्रमणे रचण्यात आली. मात्र कॉर्नरवरील गोलाचा कसून सराव केल्यानंतरही हे घडले. प्रत्येक लागला. सलामीला मलेशियाचा जपानची अनभवी गोलरक्षिका एल्का खेळाडूने आपल्या चुकांचे विश्लेषण केल्यास कामगिरीत नक्कीच नाकामुरा हीने भारतास गोलपासन ९-० असा धुव्वा उडवलेला सधारणा होईल. - यान्नेक शॉपमन, भारतीय प्रशिक्षिका भारतीय संघ जपानविरुद्ध ०-२ रोखले. असा पराभुत झाला. विश्रांतीनंतर भारताने 30, 2022. आक्रमणावर जास्त भर दिला. सिंगापूरविरुद्ध होईल. पेनल्टी कॉर्नर मिळवण्यात यश जपानने दुसऱ्याच लढत गोल गोलक्षेत्रात वर्चस्व राखल्यानंतरही आले, पण दीप ग्रेस एक्का तसेच भारतास या पराभवामुळे गटात मिनिटास करीत भारतास गोल करण्यात अपयश गुरजीत कौर याचा फायदा घेऊ क्रमांकावर समाधान भारतास दसऱ्या आले. त्यातच ४२ व्या मिनिटास शंकल्या नाहीत आणि गतविजेत्या मानावे लागणार आहे. त्यामुळे हादरवले. यातन सावरताना भारतीयांनी दुसरा गोल करीत जपानने भारतास भारतास संपूर्ण सामन्यात एकही गोल उपांत्य फेरीत अ गटातील

केली.

11

चांगली

9

8

प्रतिआक्रमणे

10

पेनल्टी कॉर्नर मिळवले. पण गोल

वृत्तसंस्था, नवी दिल्ली सुरू झाली आहे. त्यानंतरच स्पर्धची

> भारतीय व्यावसायिकाने मला कोकेन घेण्यासाठी भाग पाडले आणि त्यानंतर स्पॉट फिक्सिंग करण्यासाठी ब्लॅकमेल केल्याचा दावा झिम्वाब्वे क्रिकेट संघाचा कर्णधार ब्रेंडन टेलर याने केला. टेलरने

धक्का दिला. अखेरच्या सत्रात करता आला नाही.

•

14 15 16

भारतीयांचेच वर्चस्व होते. दोन



भारताची अखेरची साखळी

17 18 19 20 21 22

आहे

23

24

25





CMK

26